

September 21, 2024

The Manager,
Listing Department,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Tower,
Dalal Street,
Mumbai 400 001.
BSE Scrip Code: 542772

The Manager,
Listing Department,
National Stock Exchange of India Ltd.,
Exchange Plaza, 5 Floor, Plot C/1, G Block,
Bandra - Kurla Complex, Bandra (E),
Mumbai 400 051.

NSE Symbol: 3600NE

Dear Sir / Madam,

<u>Subject: Newspaper Publications – Disclosure under Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations, 2015")</u>

Pursuant to Regulation 30 and 47 of the Listing Regulations, 2015 and in compliance with all applicable circulars issued by Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India in this regard, please find enclosed newspaper clippings of the advertisement published today on Saturday, September 21, 2024, pursuant to Section 110 of the Companies Act, 2013, read with Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, intimating completion of dispatch of the Postal Ballot Notice on Friday, September 20, 2024, in the following newspapers:

- 1. All India Edition of "Financial Express" and
- 2. All Editions of "Mumbai Lakshdeep".

The newspaper publication shall also be available on the website of the Company i.e. www.360.one.

Please take the same on your records.

Thanking you.
Yours truly,
For 360 ONE WAM LIMITED
(formerly known as IIFL Wealth Management Limited)

Rohit Bhase Company Secretary ACS: 21409 Encl.: As above

360 ONE WAM LIMITED (Formerly known as IIFL Wealth Management Limited)

13 FINANCIAL EXPRESS

SBI DFHI LIMITED

Audited Financial Results for the year ended March 31, 2024

BALANCE SHEET AS AT MARCH 31, 2024

Particulars	As at Marc	h 31, 2024	As at March (Resta	
SOURCES OF FUNDS		00000000		
Share Capital		190.49		190.49
Reserves and Surplus		1,425.82		1,201.60
Loan Funds:				
Secured Loans		15,608.20		11,123.95
Unsecured Loans		4.828.45		4,624.42
(including Call Money, Notice, Term Money borrowing & ICD)				
TOTAL		22,052.96		17,140.46
APPLICATION OF FUNDS			_	
Fixed Assets		0.85		1.35
Investments				
Government Securities	17,696.99		13,338.11	
(inclusive of T-bills & Strips)				
CP/CD	734.38		1.581.99	
Corporate Bonds	2,928.14		1,721.70	
Others	247.56	21,607.07	190.91	16,832.71
Loans and Advances		120.78		59
(of which Call/Notice / Term Money lendings ₹ NIL)				
Non-Current Assets (Net)	(1.71)		(1.15)	
Less: Deferred tax Liabilities (Net)	(35.11)	(36.82)	(3.28)	(4.43)
Others (Net Current Assets)		361.08		310.83
TOTAL		22,052.96	_	17,140.46

Particulars	2023-24	2022-23 (Restated)
INCOME (Business segment wise)		
Interest	1.023.13	721.58
Discount	356.57	254.47
Trading Profit/(Loss)	43.67	(35.49)
Net Fair Value Gain/(Loss)	79.91	(94.80)
Other Income	6.26	5.19
TOTAL INCOME	1,509.54	850.95
EXPENSES		
Interest	627.52	434.94
Discount	600.42	353.03
Administration Costs	39.18	38.78
TOTAL EXPENSES	1,267.12	826.75
PROFIT BEFORE TAX	242.42	24.20
NET PROFIT AFTER TAX	180.44	16.55
OTHER COMPREHENSIVE INCOME		
1. Items that will not be reclassified to Profit & Loss	56.65	8.57
2. Items that will be reclassified to Profit & Loss		
3. Income tax relating to items that will not be reclassified to Profit & Loss	(12.87)	(1.89)
Total Comprehensive Income for the Year	224.22	23.22
Regulatory Capital Required	593.64	405.45
(as per Capital Adequacy Guidelines)		
Actual Capital (Paid up Capital + Reserves & Surplus - Deferred Tax Assets)	1,616.31	1,392.09
Return on Average Net Worth	13.51%	1.29%
Earning Per Share (₹)	94.73	8.69

Jun-23	iep-23	Dec-23	Mar-24
32.27%	9.56%	34.30%	36.04%
Calculated as per Master Direction -Star 2016 (updated as on November 14, 202 G) Issuer composition of investment in	2) issued by the Res	serve Bank of India.	rections, 2016 dated August 2.
Issuer	(₹ in crore)		
PSUs	537.78		
Private Corporate & FIs	492.04		
Banks	560.04		
Subsidiaries/Joint Ventures	50.00		
Others	2.036.56		
	760.000		

3,662 lidding Equity, Mutual Funds figures of the previous year have been regri omparable with floures of the current year.

For SBI DFHI Ltd. Veeraraghavan Srinivasan Sd/-Managing Director & CEO DIN: 10644196

JOINT E-AUCTION SALE NOTICE

SRI RAMANI RESORTS AND HOTELS PRIVATE LIMITED (in liquidation (herein mentioned as "Borrower" / "Corporate debtor") CIN:U55101TN2011PTC080728

(hetrein mentioned sa: "Borrower" / Corporate deshor") GIRUUSS1011120111/10080728
Rep Address 8424, Maharaja Surya Road, Alwarpel, Chennal 600918 &
Sille: Survey nor. 2027 & 2027.8 A Stahmana (Nersin mentioned sa' Guarranter') garanteric yasteria (Samuranter') and Stahmana (Samuranter') and

Alió Yu DECOURSE BASIS*.

Date & Time of e-auction: Wednesday, the 18th of October 2024 from 10.00 a.m. to 04.00 p.m. (with unlimited extension of 5 minutes each)

Contact Details of Secured Creditor representative: Ms. Similar, ASIM. State Bank of India, SAM Branch, Ejmore, Cheman. Ernal Coloramb chelsich.com. Mobile 104.083833 3080; Contact details of the Liquidator: Animal Sechaldric final resolution ramaningmail.com, Mobile: 491 97896 72486

SHORT DESCRIPTION OF THE ASSET ALONG WITH LAND DETAILS: SALE OF CORPORATE ASSETS THROUGH AUCTION.

PARTICULARS:	Price in Rs.	in Rs.	Remarks
a. All the part and parcel of land as detailed below mortgaged to Sate Bank of India. Under SARFAESI ACT, 2002. Land measuring 12 Ares/29.64 cents of Land and Land Carlot	5,71,07,956 (land 4,27,00,000 And building 1,44,07,956)	57,10,796	In order to maximise the value, the asset of \$7 annual Resorts and hotels Private Limited (it liquidation) are being sold ignority with the practice of fand ordered by Mr. PR disamoughment of the properties of the properties of the properties of the private Limited and mortgaged. The third is given on lesses to \$1 Resorts and Hotels Private Limited and mortgaged. The third is given on lesses to \$1 Resorts and Hotels Private Limited for a perior. The third is given on lesses to \$1 Resorts and Hotels Private Limited for a perior. The third is the properties of the p
Last date for submission of Eligibility Docum	nents to Liqui	dator :5	th October 2024

Last date for sharing of information and site visit
Last date for crediting the EMD to the bank account

- a) The detailed Terms & Conditions, E-Auction Bid Document, Declaration & other details of online auction are available on https://www.bankauctions.in. b) In case of any dispute, regarding the e-auction, the decision of the liquidator shall be final and binding. NCLT Chennal shall have exclusive jurisdiction to deal with any disputes.
- e Acts for the relevant Assets.

Date: 20th September 2024 ; Place : Chennal

- () This are state a vection, bidders will be allowed to offer higher bid in inter-se bidding over and above the last bid quoted and the minimum increase in the bid amount must be of Rs. 2,00,000/- to the last higher bid of the bidders.
- e) All statutory dues/ attendant charges/ other dues relating to the respective asset/ property including registration charges, stamp duty, taxes etc. shall have to be borne by the bidder.
- ardications, Please contact the undersigned at resolution.ramani@gmail.com or the representative of rection, Ms.Sindu.B at clo2samb.che@sbi.co.in. or e-auction service provider Mr Dinesh at uctions.in, The auction is subject to the terms and conditions stipulated in the Eauction bid document. Sd/-Sindu B, Assistant General Manager/ Authorised Offic State Bank of India SAMB, Chennai

(THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT. THIS DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES, THIS PUBLIC ANNOUNCEMENT IS NOT INTENDED FOR PUBLICATION OR DISTRIBUTION, DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA.)





BIKEWO GREEN TECH LIMITED

PROMOTERS OF OUR COMPANY: KATEPALLI MANIDEEP, SATYAPOORNA CHANDER YALAMANCHILI, N VIDHYA SAGAR REDDY AND MANVI TALWAR Corrigendum to the RHP: Attention of investors is being brought to:

Total estimated cost | Amount which will be financed from Net Proceeds[®] | Estimated Utili Funding purchase of electric two wheeler vehicles for selling and supplying the same to our new and existing feelers:
 Funding capital appenditure proposed to be incurred towards setting up of elever of electricity sides in since and electricity sides in side and elever of electricity sides in side and elever of electricity sides in side and elever of electricity sides in side and electricity sides in side and electricity sides in sides and electricity sides in sides and electricity sides in sides and electricity s 623.38 623.38 350.00

4.	General corporate purposes"	[9]	[1]	(•)
	Total	[:]	[1]	(1)
Shall nov-	w be read as -			
Sr. No.	Particulars	Total estimated cost	Amount which will be financed from Net Proceeds ¹⁵	Estimated Utilisation of Net Proceeds
				Financial Year 2025
-1	Funding purchase of electric two wheeler vehicles for selling and supplying the same to our new and existing dealers	600.00	600.00	600.00
2.	Funding capital expenditure proposed to be incurred towards setting up of eleven dealership stores in various states in India	623.38	623.3B	623.38
3.	Prepayment or repayment of all or a portion of certain outstanding borrowings availed by our Company	350.00	350.00	350.00
4.	General corporate purposes ⁽¹⁾	19	[1]	[•]
	Total	[1]	Į·)	[*]

On behalf of Board of Directors Bikewo Green Tech Limited

360 ONE WAM LIMITED (formerly known as IIFL Wealth Management Limited)

CIN: L74140MH2008PLC177884

Regd. Office: 360 ONE Centre, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013.

Tel: (91-22) 4876 5600 I Fax: (91-22) 4646 4706 Email id: secretarial@360.one I Website: www.360.one

360 K

POSTAL BALLOT NOTICE AND REMOTE E-VOTING INFORMATION

Members of the Company are hereby informed that pursuant to the provisions of Section 110 made with Section 190 of the Companies Act, 2013 ("Act") read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and all other applicable provisions of the Act and rules framed thereused, read with Ceneral Circular 09/2023 dated September 52, 2023 and other relevent and applicable provisions of the Act and rules framed thereused, read with Ceneral Circular 09/2023 dated September 52, 2023 and other relevent and applicable provisions of the Act and rules framed Affairs ("MCA Circulars"). Regulation, 2015 ("Secretarial Standard and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations, 2015"). Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ("SS-2"), and any other applicable laws, rules and regulations including any statutory modification(s), clarification(s), substitution(s) or re-enactment(s) thereof for the time being in force, the Company has dispatched the Postal Ballot Notice dated Thursday, September 20, 2024 ("Postal Ballot Notice") on Friday, September 20, 2024 ("Postal Ballot Notice") on Friday ("Postal Ballot Notice") and any one that the Postal Ballot Notice is also available on the website of the Company is and whosie or -mail addresses are registered with the Company / Depositionies.

Members may note that the Postal Ballot Notice is also available on the website of the Company is, www.360.one and websites of the Stock Exchanges is, ESE Limited and National Stock Exchange of India Limited of www.resindia.com, respectively, and on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evolingindia.com. Members who do not receive the Postal Ballot Notice my download the same from the aforesaid websites.

In compliance with the aforesaid MCA Circulars, the husiness set out in the Postal Ballot Notice will be transacted through electric In compliance with the aforesaid MCA Circulars, the business set out in the Postal Ballot Notice will be transacted through electronic voting system only and accordingly, the Company is providing facility of remote e-voting, for this purpose, necessary arrangements have been made by the Company in the CDSL in compliance with Section 108 of the Act, read with Regulation 44 of Listing Regulations, 2015 and in terms of extant applicable circulars issued by Securities and Exchange Board of India and Ministry of Corporate Affairs. In accordance with the MCA Circulars, the physical colorie the Postal Ballot Notice, along with postal ballot form and postage pre-paid business reply envelope, are not sent to any Member. Accordingly, the communication of the assent or dissent of the Members eligible to vote is restricted only to remote e-voting i.e. by casting their votes electronically instead of submitting postal ballot forms. All the Members are informed that:

- All the Members are informed that:

 a) Members holding shares either in physical form or in dematerialization form and whose names are recorded in the Register of Members of the Company or in Register of Beneficial Owners maintained by depositories, as on the out-off date i.e. Friday, September 13, 2024, are eligible to exercise their right to vote by remote e-voting system on the business specified in the Postal Ballot Notice).

 b) The voting rights of a Member shall be in proportion to their share in paid-up capital of the Company registered in the name of the Member / beneficial owner (in case of shareholding in dematerialised form) as on the aforesaid cut-off date.

 c) The remote e-voting shall commence on Saturday, September 21, 2024, at 90.0 a.m. (IST).

 d) The remote e-voting shall end on Sunday, October 20, 2024, at 5:00 p.m. (IST).

- The remote e-voting will not be allowed before or beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be disabled by CDSL after 5:00 p.m. (IST) on Sunday, October 20, 2024.
- Once the vote is cast by a Member, he shall not be allowed to change it subsequently or cast the vote again
- The manner of remote e-voting for Members holding shares in dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their email address is provided in the Postal Ballot Notice.

A person who is not a Member as on the afforeasid cut-off date should treat this advertisement and the Postal Ballot Notice for information purposes only.

A person who is not a Member as on the afforeasid cut-off date should treat this advertisement and the Postal Ballot Notice for information purposes only.

The Board of Directors has appointed Mr. Nilesh Shah or falling him Ms. Hetal Shah or falling her Mr. Mahesh Darji, from Nilesh Shah & Associates, Company Secretaries, as scrutifizer to scrutinize the remote e-voting process in a fair and transparent manner.

The Scrutinizer, after scrutinizing the votes cast through remote e-voting, will prepare a report in accordance with the applicable laws and shall submit the same to Chairperson of the Company or any other person authorised by him. 124, he results of the remote e-voting along with the scrutinizer's report shall be declared and announced on or before 80 p./ m. (157) of Friday, October 2, 2024, at the registered office of the Company are manifested to the stock exchanges where the equity shares of the Company are listed viz. BSE Limited and National Stock Exchange of India Limited. Further, the results shall be displayed on the website of the Company and also on the website of COSI viz. www.evotiongida.com.

The Resolution contained in the Postal Ballot Notice, if passed by the Members, will be deemed to have been passed at a General Meeting of the Members, on the last date specified by the Company for remote e-voting i.e. Sunday, October 20, 2024.

We encourage Members to support our commitmental protection by choosing to receive the Company communication through e-mail. Accordingly, Members are requested to register / update their e-mail addresses with Link Intime India Private Limited, Registrar and by Members holding shares in femaleralized for requested to register / update their e-mail addresses with Link Intime India Private Limited, Registrar and

addresses with their respective Depository Participants; and
b) Members holding shares in physical form are requested to register / update their e-mail addresses with Link Intime India Private Limited, Registrar and
Share Transfer Agent of the Company at https://liphoeb.linkintime.co.in/Email/RegiEmal. Register.html.

Members are requested to refer the circulars issued by Securities and Exchange Board of India with respect to updation of KYC and / or nomination details,
from time to time, available at the website of the Company i.e. twww.360.nco or at website of Securities and Exchange Board of India i.e. www.sebi.gov i.n.

Members are also requested to intimate changes, if any, in their name, postal address, e-mail address, telephone / mobile numbers, bank account details,
Permanent Account Number (PAMT), nominations, power of attorney, to their Depository Participants in case the share are held by them in dematerialized
form and to Link Intime India Private Limited, Registrar and Share Transfer Agent of the Company, in case the shares are held by them in physical form.
In case of queries / grievances relating to remote e-voting, Members may refer to the Frequently Asked Questions (ARCS) and e-voting manual for the
members at the HELP Section at the vebsite of CDSL i.e. www.evolinginda.com or write an e-mail to helpdesk-evoting@cdslindia.com or call on toll free no:
1800 21 09911 or contact Mr. Rakeh I Davik, Sr. Manager, CDSL at A Wing, 25th Floor, Marathon Futures, Mafatel Mill Compounts, N M Joshi Marg, Lower
Parel (East), Mumbai – 400 015 or e-mail to the Company at secretaring@360 one or call on 1912-29 A876 5600 or contact Mr. Rohit Bhase, Company
Secretary, at 300 ONE Centre, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai – 400013.

For 360 ONE WAM LIMITED (formerly known as IIFL Wealth Management 1 imited)









सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा)

बृह-मुंबई नागरी सहकारी प्रतसंस्था फेडरेशन लि., मुंबई ११२, सीध्य बिलडींग, सेट्डे शर्टर, शास बहारू गामी वर्ण, सटकोम पंतरीस व पाटकोम (प.), मुंबी-४०० ०८६.

जाहीर नोटीस

की को - आँच क्रेडीट सोमायदी लि., भूचई Rocovey, Chalioper (n) / ०३, रिरम्का को - ऑप. होसिंग सोमायदी लि. ठकर, क्रीन्स्त्री (पश्चिम), THE YOU OLE

अमंदार

लुक्रमांका १ ते ५ जाब देखा

राव देवार यांना नोटोस देव्यात येते की, बकीत कर्जाविषयों अर्ज प्रधाना पत्ता अरहान्य नवात्मान बरल नाटामहार आरम्बाव एक प्रायन्त्रा का स्था दूरपात कर अर्थ रहेनांक - ल्हु रिन्दे रहे के बी सूचित है 3.8 व वाजता आपण स्थाः अस्या क्रिस्तामार्थित या कार्यात्मात्रा एक एक्सी आर्थित है अर्थाते एक्सी आर्थ कराये हैं एक्सी आर्थ इस न विहत्याम तुष्पच्या नैदल्वेदीन अर्थाचे चीकसी करणात्रा वेंडन या कार्याल त्याची बोच तो निर्णय पेताल आहेत, वाची आरण मीट्र प्याची.

2. 2.	जाब देशान्याचे नाव	<i>भर्त्र शास</i> हिलंब	राण कर्णक	200 Np.R K.	जाब देशार ज.
ķ.	श्री, रमाशंहर वादव	15/05/2078	Day/sett	8,45,395/-	13
3.	श्री. शरिंद्री भी. सहानी	85/m/1079	Upo/tett	2,00,275/-	13
1,	ओ. रहिंद्री थी. सहानी	14/10/3039	\$16. Falls	1,33,665	13
r.	श्री. रमाशंत्रर यादव	12/09/2011	Rat/Rets	1,54,00/-	. 4
•	श्री. ट्रिनेश सिंग	14/10/2128	Vot/Fires	1,03,000/-	1

हीं नोटीम आन दिनांक २०/०५/२०२४ रोजी मदो सही व कार्यालयाच्या मुद्रेमह दिली आहे.

Tel: (91-22) 4876 5600 | Fax: (91-22) 4646 4706

सही/-सहाय्यक निवंधक सहकारी संस्था (परसेवा) बृहमुंबई नागरी सहकारी वतसंस्था केंद्रोजन

360 ONE WAM LIMITED (formerly known as IIFL WEALTH MANAGEMENT LIMITED)

CIN: L74140MH2008PLC177884

Regd. Office: 360 ONE Centre, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013.

___IndiaShelter इंडिया शेल्टर फायनान्स कॉपॉरेशन लि.

आपशासका (प्रातका करेगा) यो ०८ स्रोब्टोबर २०२४ (वेषे जावे, क्ये जावे वे जावे, वे जावे वे कारी जावे प्रातक

1691					
वर्ग काते क्र.	कर्वचर/वट-कर्वचर/ कवित्रवर/कार्यसीर वास/ कार्यचीर प्रतिनिचीचे नाव	धानची सूचना दिशंक तारक्षेपरीत रक्तम	समाना प्रकार (रचनात्रक/ सामानिक अंगर्गत)	एप्रीव कियत	\$500 THE
HL42CHLONS 000005068581	मनिता गांडरे जानि शन्द्र शांडरे	R.tv.tt.2+22 9.12,92597/- (1920 arr mg Paulin par	सांक्रेरिक राजा	#, (1, es, ees/- (with seat into test)	वस शबर करते. (भवते एवं तस्त्र म.१.१०,०००/-

कोर पर केर के केरिया है। यह केरिया कर्ता पार्ट पर पर कार करता करता है। यह केरिया करता है केरिया करता है। यह केरिया करता है केरिया करता है। यह केरिया करता है केरिया करता है। यह केरिया करता है।

कर्जदार / बाधीनदार / शारणकर्ता यांना १५ दिवसांची विक्री सूचना जननेत प्रहेरिक कर्वता / सामानार्थ (जानेन्द्रानी प्रहाने काम १३(२) अंतरीर मारणी पुर्णनेत स्तुर अंदी, असे व किन्यार सामानेत्रा विशास केटर कार्यन अर्थि विद्युक्त के असेत सा क्षेत्रपतिहै, ह वी. प्रस्तात संदुक्तवर स्रोस, अ. अदरावर १९९७, रिसोक्ट १९, ०९, २०, २३, विस्तान स्रोतिक न्याव आणि प्रार्थमा असून केली आहेत. प्रेटिका शेल्टर फायबाना कॉप्टिशन लि.करिता, प्रापिकृत अधिकारी

36<u>Q</u>

Email id: secretarial@360.one I Website: www.360.one टपाल मतपत्रिका सचना आणि दरस्थ ई मतदान माहिती

सभासदांना हुद्धारे सूचना देण्यात येत आहे की कंपनी (प्रशासन आणि व्यवस्थापन) विध्यानांते, 2014 च्या निषम 20 आणि निषम 22 (संवैधानिक केरफार च्या आणि / किंवा वेकोवेकी करफार आलेन्सा अंभानकाताणी) सह बाधस्या जात असलेन्सा कंपनी कारदा, 2013 च्या करमा 108 आणि करमा 110 अनुसार आणि अन्य सामु तर्द्धाहै, कंपनी व्यवहार मंत्रानस्य (प्रशास) करफार 109 अपने करमा 110 अनुसार आणि अन्य सामु तर्द्धाहै, कंपनी व्यवहार मंत्रानस्य (प्रशास) करणार आपि अपने सामु तर्द्धाहै कंपनी व्यवहार संवतान्त्र के आवेको जाती करणार अपने व्यवसाय अपने संवीधित परिणकात्रमधील मार्गदर्धात तथे, मार्द्धाहै तथे, मार्द्धाहें कोकोको जाती करणार अपने अपने अपने सामु असलेन्या कारदे आणि नियमतानी ह्यांच्या अनुष्याने, कंपनीन मुकसार, 19 सार्देशर, 2024 दिनाकारी प्रधास नतदान सूचना इंतर्ड्ड्डिंग व्यवहारी के व्यवसाय कारदे आणि नियमतानी ह्यांच्या अपने साम्यान करणार अपने को अपने वालांच महावाद मार्गद्धाहित व्यवसाय करणार अपनी को अपने वालांच महावदान स्वताय हो कंपनी किंवा मार्गद्धाहित व्यवहार साम्यान साम्यान माराज्या साम्यान साम्यान

सदस्यांनी नींद ध्यामी की टपाल मतपत्र सूचना कंपनीच्या वेबसाईटवर मुद्धा उपलब्ध आहे म्हणजेष www.360.one आणि स्टॉक एक्सपेन्जेसच्या वेबसाईटवर सुद्धा म्हणजेष वीएसई तिमिटेड आणि नेवानत स्टॉक एक्सपेन्ज ऑफ इंडिया लिमिटेड www.bseindia.com आणि www.nseindia.com, आणि सेन्ट्रस डियॉजिटरी सॉब्स (इंक्यिया) तिमिटेड (**'सीडीपरस्यन') व्या जेबसाईटर www.evolugindia.com**, जे तस्वस्य ज्यान पाया मत्याप्रीक सूचना नाही मिळाती कहें, वे वेसने कंसान्य जाउनतीक कर जाउनती कर क्यान क्यान स्वार्ण कर्मा

िसाबस्परम् 7 ज्या अबताइट्स राज्य अरुपार प्राप्त कराविक वा स्वत्य व्यापा ट्यान सर्वायक सूचना नामाना जाह, त परात व्यवहाद स्वया अरुपार कर उपकार कर उपकार विदेश स्वापार स्वापार के उपने कहा है। उपना कराविक वा स्वापार के उपने कहा है। उपना कराविक वा स्वापार के उपने कहा है। उपना कराविक वा स्वापार के उपने कहा है। उपना स्वापार के उपने कहा है। उपना स्वापार के उपने कहा है। उपना स्वापार के उपने कराविक स्वापार कर उपने अरुपार आणि सेवीया परिचकानुसार ट्यास मार्वायक संबंध सुचनेया भौतिक प्रती, आणि ट्यास तार्विका आणि ट्यास प्री येड विजनेस रिस्ताय एन्यतर है कोणाही सहस्ताया सावने सावस्थात प्रतान सावस्थात स्वापार कराविका संबंध सुचनेया स्वापार सावस्थात स्वापार कर स्वापार स्वापार स्वापार स्वापार सावस्थात स्वापार स्वापार सावस्थात स्वापार स्वापार सावस्थात स्वापार स्व

सर्व सदस्यांना माहिती देण्यात येते की:

- वाट ऑफ दिनांक शुक्रवार, 13 सप्टेबर, 2024, पर्यंत डिम्प्टेरियलाइण्ड किंवा भौतिक स्वरूपातील शेअर्स असलेल्या च्या सदस्वांची नाये ही कंपनीच्या सभामदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीद्वारे लाभार्यी नोंदणी वहीत नोंदविली गेली असतील तेच सदस्य टपाल मतपत्रिका सूचनेमध्ये दिलेल्या व्यवहारांवरती दूरस्य ई-मतदानाच्या माध्यमाने मतदान करू शकतील.
- सदस्यांचे मतदान अधिकार त्यांच्या पेड अप शेयर मूल्य प्रमाणे मोजले जाणार असून हे उपरोक्त कट-ऑफ तारखेनुसार सदस्याच्या / लाभार्थी मालकाच्या नावाने नींदणीकृत असलेल्या प्रमाणे गणनेत पेतले जातील.
- c) दूरस्थ ई-मतदान हे शनिवार, 21 सप्टेंबर, 2024 रोजी सकाळी (भारतीय वेळेनुसार) 9:00 वाजता सुरू होईल.
- d) दूरस्थ ई-मतदान हे रविवार, 20 ऑक्टोबर, 2024 रोजी संध्याकाळी (भारतीय वेळेनुसार) 5:00 वाजता संपेल.
- नमूद केलेल्या वेळेआपी किंवा वेळेनंतर दूरस्थ ई-मतदानाणी सुविधा दिली जाणार नाही आणि रविवार, 20 ऑक्टोबर, 2024 रोजी संध्याकाळी 5:00 (भारतीय केळेनुसार) नंतर सीडीएसएल द्वारे रिमोट ई-मतदान मोळपुल बंद केले जाईल.
- सदस्याकडून एकदा मत टाकले गेल्यावर, त्या मताला बदलण्याची किंवा पुन्हा मतदान करण्याची परवानगी नसणार.
- g) ज्या सदस्यांकडे डिम्टेरियलाइडक किंवा भौतिक स्वरूपात शेजर्स आहेत पण त्यांचा ई-मेल अँद्रेस नोदक्षित्त नाही त्यांना रिमोट ई-मलदानाच्या मध्यमाने मतदान कसे कराये है टयाल सत्तर्यक्रिक यूप्तेनच्ये कांग्न्यात आसी आहे.

कट ऑफ दिनांकाला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही जाहिरात आणि टपाल मतपत्रिका सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने पाहावी.

संचालन मंडळाने ई-मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पाडण्यासाठी भी नीलेश शाह, ते उपलब्ध नसल्यास श्रीमती हेतल शाह, किंवा त्या उपलब्ध नसल्यास श्री महेश दर्जी, भागीदार, नीलेश शाह एन्ड एसोसियेट्स, कंपनी सचिव, प्रांना दुस्का ई-मतदानाची स्कूटिनी करण्यासाठी स्कूटनायजर म्हणून नियुक्त केले आहे.

टपाल मतप्रविका सुधनेमध्ये सामील असलेले ठटण, सदस्यांनी संमती दिल्पावर, कंपनीने दूरस्थ ई-मतदानासाठी ठरवलेल्या शेवटच्या तारखेला, म्हणजेच रविवार, 20 ऑक्टोबर, 2024 ला सभामदांच्या सर्वसाधारण सभेत संमतिपूर्वक पास झाल्याचे मानले आईल.

आम्ही सदस्यांना प्रोत्साहित करतो की त्यांनी आमध्या पर्यावरणसंदक्षण संबंधी प्रधनांना सहाध्य करून आमध्याची ई-मेलधा माध्यमाने संपर्क साधावा. त्यापुरुंच सदस्यांना ही विनंती करण्यात येते आहे की त्यांनी बाली दिलेल्या पद्धतीने आपसे नोदणीकरण | ई-मेल आद्यायत कराये:

- क्षेत्रटियलाङ्क पद्धतीचे क्षेत्रर असलेल्या सदस्यांनी आपला ई-मेल नोंदविला / अद्ययावत केला नसेल तर त्यांनी संबंधित डिपोझिटरी पार्टिसियटकडे ई-मेल च्या माध्यामाने नोंदवायचा / अद्ययावत करायचा आहे आणि
- b) ज्या सदस्यांकडे भौतिक स्वरूपात शेअर्स आहेत त्यांना आपला ई-मेल अँड्रेस नींटवायचा / अद्ययावत करायचा असेल तर तो त्यांनी कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट म्हणजेच लिंक इनटाइम इंडिया प्राप्येट लिमिटेड पांना https://liiplweb.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html येपै भेट देउन करावयास सांगावे.

सहस्यांना विनेती केती जात की त्यांनी केवापसी आणि हीं किया नामांकन तमसीलांग अच्छेट कारणसाठी सिक्युरिटीज औड एक्सेज बोर्ड औक इंडियाने केवियेकी जाती केतेल्या परिपारकांचा सहस्ये प्राप्त है कंपनीच्या वेबसाईट्यर उत्पासक आई स्थानित पर्शाप्त केवियेकी आप केवियेकी औड एक्सेज बार्ड अपित इंडिया च्या वेबसाईट्यर स्थानित अप्राप्त अप्राप्त कर्या केवियेकी अप्राप्त केवियेकी केविय

स्वरूपत उपतान तर, त्यार इन्ट्राम इंड्यम आपल्ड, तमान्द्र अपतान क्षाप्त का प्रतान क्षाप्त वाचार वाच कामान. इन्ट्रम इंड्यम आपल्ड, तमान्द्र इन्ट्रम इंड्यम अपतान क्षाप्त वाचार का प्रतान क्षाप्त कामा का असलेल ई-मतदान मैंनुअल क्ष्यांत किया helpdesk.evoting@cdslindia.com येपे ईमेल द्वारे संपर्क सायावा किया टोल क्षी क्रमांक: 1800 21 09911 यर संपर्क सायावा किया सीडीएसएलचे औ. रावेश टळली, वरिष्ठ व्यवस्थापक, प्रांच्याती सीडीएसएलचे औ. रावेश टळली, वर्षाच क्षेप्रतान उत्तर (प्रांच्याती सीडीएसएलचे औ. रावेश च्यार व्यवस्थापक, प्रांच्याती सीडीएसएलचे औ. रावेश व्यवस्थापक, रावेश सीडीएसएलचे औ. रावेश सीडीएसएलचे सी

360 वन वॅम लिमिटेड करिता (पूर्वीची आयआपएफएल वेल्च मॅनेजमेंट लिमिटेड)

स्वाक्षारीकर्ता रोहित भसे

स्थळ: गुंबई तारीख: 20 सप्टेंबर, 2024

दिनांक : १९.०९.२०२४ विकाण : पुणे

यूनियन बैंक 🕼 Union Bank

अस्ति बसुसी शाखा, सुर्योग प्लाझा,पहिला मजला, १२७८, जंगली महत्त्वज रोड, ठेंब्रन विमखाना, पुने ४१९००४. मोबा, नं. ८१६९१७८७८० **इमेल**ः ubin0578789@unionbankofindia.bank

स्थावर व जंगम मालमत्तेच्या विक्रीसाठी मेगा ई-लिलाव सूचना

ावपुरिटायक्षेत्रन औड रिकन्द्रकान आँक कावनानतीयस अंतेटल् औड एनकोकीट आँक सिक्युरिटी इंटरेस्ट (अंक्ट, २००२, व सिक्युरिटी इंटरेस्ट (एनकोसीट) नियम २००२ नियम ८(६) मधीस तरतुठीनुसार स्था मिळकारीची ई सिक्सान औड रिकन्द्रकान आँक कावनानतीय है सिस्तानने १५ दिशसोची विक्रीयी नोटीस.

निकलांची हो तिकास कर्नदर्शन आणि कर्निपदान स्वाप्त कर्निपदान प्रत्याचा सक्तान पारस. तर कन्नेल आणि विशेषाः कर्नदर्शन आणि कर्निपदान सुचल नेवाम के सि. पुने पानु कर्नावामा आकेत्य स्वाप्त करासाता, ज्या सुनीवत पत्नो संघानके तहान/तामात असून, पुनीवन बेंक आणे इंडिंग साथे अधिकृत अधिकारी सांनी स्वर मालनोचा सरिकायक/प्रयक्ष साथा पोता अनुत सार मालनांधी "'में आहे ऐसे कहें", जो आहे, नले आहे " आणि से वाही आहे सेवे आहे" तासाव वाली नमूट केलेल्या .सुरविधत धनको) जांचे अधिकृत अधिकारी यांनी शदर मालमतेचा <mark>प्रतिकारमक/प्रस्थक्ष तावा</mark> घेटला असून श रिरिक्शनुसार विक्री करण्यात येमार आहे. राखीव किंमत आणि बयाणा रकम खाली नमूद करण्यात आले आहे.

	शाखेषे / कर्जदार / जामीनदाराचे नाव आणि लाब्याचा प्रकार	वेगे रक्कम	स्थावर मिळकतीचे वर्णन	राखीय रक्षम	बयाना रक्कम रुपये	बोली वाड रक्रम
9)	(८०५५९९५०५) श्री. प्रवार केलास रामलाल	एकावज लाख सात हजार सहारो	पर्लंट मं. ७०२, सातवा मजला, ए जिंग, बिलिशे मं. १, ओओसस साई मास्कर पॅसिडम्स, जार.टी.जी. जीनीसज्जळ आणि हॉटेल संदीप जळब, साई मं. १, दिश्सा मं. ३/१/१, राज विकनायर, टालुका कल्याण, जिसहा डाले, मुंबई - ४२१३०९.	(क. एकोणस्त्रास साम्र	राष्ट्रीय किमतीच्या १०%	रुं. २५,०००/- (रु. पंथवीस हजार फक्त)

विक्रीच्या तत्रवीतचार अटी आणि शार्षी, शार्वच्या संपर्वच्या तत्रवीत, नीटपीकरण, तर्तन-इन आणि बोतीसंबंधित निवसंतारी कृपया https://ebkray.in रा भेट या. क्षा देणात वेतों की, शेवटच्या कांगीची दुरातूंत टाळप्यावरीता या कृपया ई-आंकानच्या तारकोच्या अस्तिकते ३-४ दिसस वर्षेत साईटला भेट देजन तसेव परिसट्टल प्रक्रिया पूर्व करून, नेजायसी अस्त्रयावर करना बतारी क्षा करना करना विकास करना करती. टीप: सर्व बोली धारकांना सङ्घा देण्यात येतो की, शेव

ई-लिलावाची तारीख: दि. ०९/१०/२०२४ दुपारी १२.०० ते ५.०० दरम्यान.

मजकूरात संदिग्यता असल्यास इंग्रजी मसूदा प्राह्म घराबा

अधिकृत अधिकारी युनियन बैंक ऑफ इंडिया



NOTICE [ASIAN PAINTS LIMITED] Office (IA.) DASIAN PARTS LIBERT DI Management of the Committee of the C

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

(d/c), out u, v, which yeld v and v, you v, where u are used ware infections, consistently friendly consistently as v and v are the v are the v and v are the v and v are the v are the v are the v are the v and v are the v and v are the v

कर्ज गाते क./कर्जगा/गाः,-कर्जगा/ अभिनामाचे नाम म मना	प्रतिवृत्ती/गामा स्थापन मालमता अंगलकतावर्गी काराधाचे मालमतेषा पता	नागारी ग्राम नागीक प रक्रम
साधाः चुंचई (कर्ष कः: एषः ध्यान्त्रीयाची००४०१६८ व एषः ध्यान्त्रीत्याधी००४०६८१) १) सामित सामान्द्र सेकर्ड (कार्याः) १) सामी समान्द्र सेकर्ड (मार्ट-कार्याम) सोधाना बनार की कि, अस.अ.१०४, विद्यान यस, असे, सामान्-४२१२०४	स्त्राची अपुर किरसीत विभिन्ने वर्ष भार व रहेड. आहे. क. ५२४, भार मजता, भी जिल, विद्वेशन पत्र, सन्वात तिक रोड, डॉबिशती (पूर्व), ताचे, स्वायपु-४२१२०१.	०१ सच्चेत्रा, २०१४ १.७,१२,६२१/- (वर्णे वार साथ बात हजा बह्मो एक्टेपरीय ५७५)
सावताः चुंचां (कार्यं कः: ४००एचारवकणपुरं वीरक्र००६८ च ४००एचारामान्तरं वीरक्र८६५) १) कृतामा नाम कोर्गा (कार्यका) चनाः वीर्थोक्षत्र २०२, कृत्वा इत्येट, उँद्रेशसः, कारामु गण्यिन, कार्यं, मारामु-१८९७०।	स्त्राणी वसुर किरसीम वस्त्रिके सर्व भाग म संदेश शहेर १८-५२२, ५वा प्रकार, श्री जिन्द, श्रीवेदित स्वास्त्र, कृष्णा इस्टेट, कुळागांव, बदलाबूर, सार्च-४२९५०३.	१० सब्देश, १०१४ १.६६,०४,६७६/- (शर्व तेहतीस साम भी-बाहास हजर सहाले माहास चल)
सामाः पूर्वे (कार्ड कः एमा ४० रहणा पाणा १० ४००० व एमा ४० रहणा प्राप्त १० ०००० १९) १) सामा प्राप्त कार्या (कार्याम) १) प्राप्त भागतिक हुन्ये (यह नार्वामा) वीमांता प्रमाः १८ ४०, १९/५, पर्वे ४० एक/००१, विस्तावर्गन् विकोशी, कोर्यो वेतु पृष्टे, पुले, सामाना ४० १९०१,	स्तानी कपुन विभारतेल अभिकेती वर्त काल म स्त्रेड: कार्ट अ.१८१, १४सा पासला, जिल एक, विशायतील रेबिडेन्सी केड-१, स्त्राच्या, ४८६, विश्वा अ.१, सा.अ.६१, विश्वा अ.७, स्त्रेत पुने-१२११८१.	१० सर्वेषण, १०१४ १.४२,२२,२०५/- (स्वये सेपास्त्रीय स्ताह बानीय हातार दोनले पास कर्मा

प्राधिकत अधिकारी, कतात होसिंग फायनाना तिथि।

PUBLIC NOTICE

Ibon purches from McSharkar Chuddiga Kambhi deed 1001/1949 (poort) Peersirion Room No.3 Joseph Delfello Chall No.2 Karigiranga Eath March Mers Si March Gel, while I Wanha Marchar Taleksker was traveling from Karjar for Karik option purchase sale superente, Power of Albromy et al. of my stable was the common service of Albromy et al. of post part of the common service of the common service stable method and beautiful processing and southern processing and service of the common service of the common service of the common service of the processing and the common service of the common servic

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा)

बृहन्सुंबई नागरी सहकारी प्रवासंस्था फेडरेशन लि., सुंबई ११२, औरच किराणि, मोदी करेंट, लाल बहादु शाखी मर्ग, पटकोम पोलीम स्टेशन स्थाप प्रात्मेण (प.), गुंबी-४०० ४८६.

जारीर नोटीस

दे सेतु को – आप क्रेडीट सोसायटी लि., सुंबई १, २, वैज्ञाली अव्यक्तिट, सोकवेते अण्यामाहेव पर्यक रोड, मोरोबली (पश्चिम), चुंबई ४०० ०९२

अर्जवार

जान हमा । मिल टर्नीफिलेन्सा जान टेपार यांना नोटीम देपात ती हैंने, प्रणात की हो, संस्थेने ट्राइत केटीन्सा अर्जाधामा आपदो मालचे साट करवेग्राठी आपलात उपराध गाम नोटीम देण्यात आसी होती, तमापि सद्दर पत्पाम आपल पहल समन्याने तसेच आपल

ut. M.	जब रेसान्यले सार	এর হারাল বিবাদ	राता क्रमांस	राम स्थम स.	जार रेमा इ
t.	बी, आगर अली कांग्रेस शेख	22/45/E+RC	5/5/3+31	50,005/+	.5
ŧ.	श्री. अबगर अति तिया बागां	33/45/348¢	5/5/2+76	locatt/~	31
à.	थी. अरहाद वासिन शेख	19/40/1488	5/5/7+70	100,005/-	1
¥.	श्री. रेहान इमरियान शेख	Heles/Hels	5/5/2021	NX,964/-	¥
Ç.	श्री, संदाबी सिताराम सोनावने	22/45/247¢	400/7078	te,96+,86/-	
i.	थी. बालु राग्रण सोनाको	19/es/fets	164/3488	teale, M/o	
١.	श्रे. मिप्ट् फोलं हिन्दात	99/40/94Y	569/7976	1+,95+,95/-	- 1
6.	बी. उदय रामचंद्र मोरे	रेश/का/रेक्स	M3/348	15/06/385/-	
5.	सी. स्तुबा उदय मोरे	99/45/9+9X	4/1/3497	6/90/38//-	3
(a,	सो. तनवा भात सुर्वे	79/45/84PE	5/3/3+91	15/06/335/-	-10
et.	थी. केदल मुकुंद फडके	12/vo/1+21	525/3+7r	14,56,176/-	X:
15.	थे, वर्ववनुमा मदास्तात पदा	99/45/949x	166/3191	¥3,616/-	Ł
ta.	कु, सोगती सुंता चलाग	22/×5/2×24	422/2428	Y3,616/~	+
te.	थी, डीलेंट्र बिजलात चीहान	11/05/2011	166/3499	¥9,682/~	1

नोटीम आज दिसांक २०/०९/१०२४ रोजी माडो मही च कार्यालयाच्या मुहेसह दिली आहे.

सही/-सहायक निवंधक सहकारी संस्था (यहमेवा) बृह्युंबई नागरी सहकारी पत्रसंस्था केडरेशन सर्वादित, युंबई.

STAR स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

सिक्युरिटायझेशन ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचना

वर्षी कर्या कर्मा वर्षाण करने कर्या पासु प्रिकृतियालका और किन्दुस्तार क्रांत प्रकारिक वर्षाण अंतर है। विकृतियाल अंतर क्रिक्त क्षेत्र क्रिक्त क्रिक्त क्षेत्र क्रिक्त क्रिक्त क्षेत्र क्रिक्त क्षेत्र क्षेत्र

从本	कन्तरा/सह-कन्तरा/गहाफ्तरा/ जामीनदारांचे नाव	कलम १३(२) अजनत मानजी सूचनेची जारीख व रक्षम	स्थावर/जगम मालक्सभ वसन
1	हे. संत्रीय प्रोड्डांग पांचाल (अनंदार) २. पांडुंग समर्थन प्रांचाल (आनंदार) १. पांडुंग समर्थन प्रांचाल (सा-अदेश) स्वारः पर्तः इ. अल्ल, ची वित्रः देवनीवार्ध सदर, साराजुल पादा क. २, सकत रोह, सार्व्य-सार्व्य-प्रांचाल क. १ सकत रोह, कर्म करेड क. एलएएन नएसम्बन्धकरूपन - ६९३	१२.०८.२०२४ आणि १२.०८.२०२४ होती देव रकम ग.३१.६९,९०६/- (सम्ये एकतीय साम्र एक्टेम्पास्त हतम अज्ञे शहासर फर्क)	अनुमानी भी 'जान ?: कुमा को गुर्किक मुख्याचीय कोई बात उर उर्देक, कुम देर, प्रकार अन्यानीय, अस्त्रीमांत्र करेंद्री असी चीता अंत्री असी प्राथमिन्द्रेट मुक्तिक एतार असी सीताने स्थानीया पान्य मानात एतारिक माने १३ तमा आहे. की की प्रमुख्य पान्य मानात एतार १३ तमा १३ तमा की की की प्रमुख्य पान्य १२ १० भी तु अस्त्रामी निकती सानि असीन प्रमाण, मानी १६, ४० भी, ४० भी, भी तमा की सीताने भी तमा, १७६८, तो, मानाय १९६७ १९६७ १९६७ भी माना १९६७ सीताने प्रमाण माना रे तमाना प्रमाण मानाने भी सामानी भी मानात १९६७ १९६७ १९६७ १९६७ १९६७ १९६७ १९६७ १९६७
	क: २१.०९.२०२४ त्या: मेंबई		सही/- प्राधिकृत अधिकारी - सानिया परे स्टार हाऊसिंग कायनान्स लिमिटे